

सायबर फसवणूक करणाऱ्या दोन गुन्हेगारांना खेड पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून केली अटक

खेड येथे असणारे प्रसिद्ध शितल स्नेक चे मालक श्री राजेश चिंगळे राहणार खेड यांनी दिनांक 03/01/2020 रोजी प्रसिद्ध वीणावर्ल्ड ट्रॅव्हल्सची राजस्थान गुप टूर बुक केली होती. दिनांक 06/01/ 2020 रोजी फिर्यादी यांचे पत्नीला अज्ञात इसमाने व्हाट्सअप कॉल करून आम्ही वीणावर्ल्ड मधून बोलत आहोत असे सांगून तुम्ही टूरचे 70700/- रुपये अद्याप भरणा केलेली नाही तरी आपण तात्काळ आमचे बँक खात्यावर सदर टूरची रक्कम तात्काळ भरावी असे सांगून फिर्यादी यांचे पत्नीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीने अज्ञात आरोपी यांनी दिलेल्या बँक खाते क्रमांकावर 70700/-रुपये भरणा केली. पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांनी वीणावर्ल्डशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रक्कम आमच्या खात्यात भरली गेली नाही असे सांगितल्याने फिर्यादी यांच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात इसमाने आपली फसवणूक केलेली आहे. म्हणून त्यांनी सदर फसवणुकी बाबत खेड पोलीस ठाणे येथे दिनांक 06/01/2020 रोजी खेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 04/ 2020 भा द वि संहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तांत्रिक व शास्त्रीय तपास करून आरोपींचा ठावठिकाणा बाबत माहिती प्राप्त केली. सदर आरोपीत हे उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपूर जिल्ह्यातील असल्याने पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक शेनोळकर व पथक सुलतानपूर येथे रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी दोन आरोपीत यांना अटक करून आज रोजी खेड न्यायालयात रिमंडकमी हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना पंधरा दिवस न्यायालय कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीत यांची नावे 1) संजयकुमार घनश्याम शुक्ला वय 51 वर्षे व्यवसाय जनसेवा राहणार बभन्या पूरब नगरपंचायत दोस्तपूर तालुका कादीपुर जिल्हा सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश व 2) आलमगीर इरशाद वय 38 वर्षे व्यवसाय कॉंबडी चे दुकान सध्या राहणार साई टाकिया नई बाजार दोस्तपूर तालुका कादीपुर जिल्हा सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश मूळ राहणार खमहोली पोलीस ठाणे लासरा खुर्द ठेमका तालुका आजमगड राज्य उत्तर प्रदेश अशी आहेत. सदर आरोपीत यांच्याकडून फसवणूक केलेल्या रकमेपैकी 20,000/-रुपये रक्कम हस्तगत केलेली आहे. तसेच त्यांचे बँक खाते देखील गोठवण्यात आलेली आहे. सदर फसवणुकी मधील मुख्य आरोपी मोहम्मद मुक्तलीब हा सौदी अरेबिया मध्ये असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. यावरून सदर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील असू शकते.

सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक रत्नागिरी, माननीय अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व पोलीस निरीक्षक श्रीमती सुवर्ण पत्की यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर करीत आहेत. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे व पोलीस शिपाई अजय कडू यांनीदेखील उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे